

Corp. Office: Shree Laxmi Woolen Mills Estate, 2nd Floor, R.R. Hosiery, Off Dr. E. Moses Rd. Mahalaxmi, Mumbai - 400 011

Tel: (022) 3001 6600 Fax: (022) 3001 6601 CIN No.: L17100MH1905PLC000200

February 08, 2023

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex, Bandra East,
Mumbai- 400051

Security code: 503100

Symbol: PHOENIXLTD

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication - Compliance under Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of the SEBI Listing Regulations, please find enclosed herewith extracts of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2022, approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Tuesday, February 07, 2023, published today i.e. Wednesday, February 08, 2023 in the Newspapers viz. - Business Standard (English) and Navshakti (Marathi).

This intimation is also being uploaded on the website of the Company and can be accessed at the web link: https://www.thephoenixmills.com

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For The Phoenix Mills Limited

Gajendra Mewara Company Secretary

Encl.: As above

intestate at Mumbai on 13.05.2022 & Smt. Raj Amrit Kaur Gill & Mr. Ajay Pratap Singh Gill as his only heirs and legal representatives under the Law of Succession by which he was Governed.

Smt. Raj Amrit Kaur Gill & Mr. Ajay Pratap Singh Gill are the only persons entitled to ownership Flat No. C-907, New Usha Nagar CHS Ltd., Khandelwal Marg, Bhandup (West), Mumbai - 400 078 and 5 shares of Rs. 50/- each, Share Certificate No. 211 & distinctive numbers from 1051 to 1055 (both inclusive) the said deceased along with all credits standing to the name of the said deceased and also all movable and immovable prospective hold by him during his lifetime. Also entitled to get the account held by him in PMC (now in unity bank) transferred to the name of Smt. Raj Amrit Kaur & Mr. Ajay Pratap Singh Gill.

If any person/s, bank/banks, financial institutions having claim if any in the aforesaid & other property held by the said deceased should let undersigned know in writing with evidence of such claim within 15 days from the date of publication hereof, failing which such claims shall be treated as waived & abandoned & no such claim shall be entertained.

Adv. V.V. Erram A/904, Yashwant Smruti CHS, Khandelwal Marg



Place: Kolkata

Date: 07th February, 2023

RP-Sanjiv Goenka Group

ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED

CIN - L85110KA1995PLC017003 Regd. Office: Village - Hulugunda, Taluka - Somawarpet, Dist - Kodagu, Karnataka - 571233 Phone No. 08276-277040; Fax No. 08276-277012

E-mail: secretarial@edclgroup.com; Website: www.edclgroup.com Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 14th day of February, 2023, inter-alia, to consider and

Company for the quarter and nine months ended on 31st December, 2022. The Trading Window for dealing in the shares of the Company has been closed for all Designated Employees and their Immediate Relatives, Directors & Promoters from 1st January, 2023

approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the

This information is also available on the website of the Company www.edclgroup.com and Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

PCBL LIMITED

(Formerly known as Phillips Carbon Black Limited) CIN: L23109WB1960PLC024602

Registered Office: Duncan House, 31, Netaji Subhas Road, Kolkata-700001

Tele: +(91) 33 4087 0500/600, Fax: +91 33 2248 0140/2243 6681

Corporate Office: RPSG House, 4th Floor,

2/4 Judges Court Road, Kolkata-700027,

E-mail: pcbl@rpsg.in , Web: www.pcblltd.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given to the Shareholders of PCBL LIMITED

(Formerly known as Phillips Carbon Black Limited) (the

Company'), pursuant to the provisions of Section 108 and Section

110 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 and

Rule 22 of Companies (Management and Administration) Rules

2014, as amended from time to time ('Management Rules') read

with the Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.

17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated June 15.

2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No.

39/2020 dated December 31, 2020, Circular No. 10/2021 dated

June 23, 2021, Circular No. 20/2021 dated December 8, 2021

Circular No. 3/2022 dated May 05, 2022 and Circular No. 11/2022

dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs

('MCA') (hereinafter collectively referred to as 'MCA Circulars') and

Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as

amended from time to time ('SEBI Listing Regulations') read with

the relevant Circulars issued from time to time and other applicable

provisions of the Act, rules, circulars and notifications issued

thereunder (including any statutory modifications or re-enactment

thereof for the time being in force and as amended from time to

time), that the Special Resolution relating to the appointment of

Dr. Sethurathnam Ravi as a Non-Executive Independent Director

of the Company is proposed for consideration by the Shareholders

of the Company for passing by means of Postal Ballot by way of

The Notice of the Postal Ballot has been sent only through electronic

mode on 7th February, 2023 to all those Members, whose email

addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent, namely, Link Intime India Private

Limited ("RTA") or with their respective Depository Participants

("Depository"), as on the close of business hours of Friday, 3rd

February, 2023 (the "Cut-off date"), in accordance with the MCA Circulars and the SEBI Circulars. The requirement of sending physical

copies of the Notice of Postal Ballot to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.

In compliance with MCA Circulars, the Company has provided only the remote e-voting facility to its Members, to enable them to cast

their votes electronically instead of submitting the physical Postal

Ballot Form. The communication of the assent or dissent of the

Members would take place only through the remote e-voting system

For this purpose, the Company has entered into an agreement with

National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating

remote e-voting to enable the Members to cast their votes

The detailed procedure and instructions for remote e-voting are

enumerated in the Postal Ballot Notice. The remote e-Voting period

shall commence on Wednesday, 8th February, 2023 at 9:00 A.M. (IST) and shall end on Thursday, 9th March, 2023 at 5:00 P.M (IST)

During this period. Members of the Company whose names appeared

in the Register of Members / List of Beneficial Owners and holding

shares in the physical or dematerialized form, as on the cut-off date of Friday, 3rd February, 2023, may cast their votes electronically,

as set out in the Notice of the Postal Ballot through remote e-Voting of NSDL. The voting rights of shareholders shall be in proportion to

their share in the paid-up equity share capital of the Company as

on the cut-off date. The remote e-voting module shall be disabled

by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast

by a Shareholder, the Shareholder shall not be allowed to change

it subsequently. A person who is not a Shareholder as on the

cut-off date should treat this Notice for information purpose only. In

case of joint holders, only such joint holder who is higher in the

order of names will be entitled to do e-voting on the Resolutions

Postal Ballot of the Company has been uploaded on the website of

the Company at www.pcblltd.com. The Notice of the Postal Ballot

of the Company can also be accessed from the websites of the

Stock Exchanges, namely, National Stock Exchange (NSE) at

www.nseindia.com and BSE Limited (BSE) at www.bseindia.com

respectively and is also available on the website of NSDL (Agency

for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com.

Shareholders holding shares in physical form, are requested to send

a scanned copy of the signed request letter mentioning the Folio Number, Name of shareholder, complete address, mobile number,

email address to be registered along with scanned self-attested

copy of the PAN and any document (such as Driving License,

Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered

address of the Shareholder, by email to the Registrar and Share

Transfer Agent (RTA)'s email address at kolkata@linkintime.co.in. Shareholders holding shares in demat form are requested to update their email address through their respective Depository Participant(s).

After successful registration of the e-mail address, a copy of the

Postal Ballot Notice along with the remote e-voting user ID and

password will be sent to registered e-mail address, upon request

Mr. Anjan Kumar Roy, Practicing Company Secretary (Membership

No. FCS 5684, C.P No. - 4557) has been appointed as the Scrutinizer for conducting this Postal Ballot process through remote e-voting,

in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot

along with the Scrutinizer's Report shall be announced by the

Chairman / Managing Director within 2 (two) working days of the

conclusion of the Postal Ballot process through remote e-voting at

the Registered Office of the Company at 31, N.S. Road, Kolkata -700001. The results along with the Scrutinizer's Report shall also

be intimated to the National Stock Exchange of India Limited ('NSE')

and BSE Limited ('BSE') (hereinafter collectively referred to as

'Stock Exchanges') where the Equity Shares of the Company are

listed and will be displayed on the Company's website at

(FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders

available at the download section of www.evoting.nsdl.com or call

on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a

request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at

The afore-mentioned information is being issued for the information and

benefit of all the Members of the Company and is in compliance with

8. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions

www.pcblltd.com as well as on the website of NSDL.

5. In line with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the

included in the Postal Ballot Notice.

received from the Shareholders.

electronically only.

voting through electronic means ('remote e-voting')

By Order of the Board for Energy Development Company Limited

Viiavshree Binnani (Company Secretary)

PCBL



NMMC PR Adv no./1191/2023 Navi Mumbai Municipal Corporation

Navi Mumbai Municipal Corporation

Ghansoli Gaon & Rabale Gaon in Ghansoli Ward

Tender booklets will be available on e-tendering

tender is to be submitted online at

sian/-

(SANJAY DESAI)

City Engineer

https://organizations.maharashtra.nextprocure.in and at

www.nmmc.gov.in website of NMMC on dt.08/02/2023.

https://nmmc.etenders.inFor any technical difficulties in

thee-tendering process, please contact the help desk

system

City Engineering Department

Re-Tender Notice No. NMMC/CE/360/2022-2023

Name of Work: - Construction of Village Gate at

Estimated Cost (Rs.) :- 59,45,599/-

number given on this website.

computer

20/10/2022



OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER ROAD CONSTRUCTION DEPARTMENT, ROAD DIVISION, GUMLA-835207, E-mail :- eercdgumla-jhr@nic.in

Corrigendum - 1

मांझाटोली से चैनपुर (MDR-35) जैरागी मोड़ तक पथ (कुल लेंबाई—30.650

कि0मी0) का राईडींग क्वालिटी में सुधार कार्य की निविदा Tender Ref.

No. RCD/GUMLA/45/2022-23 dt. 11.01.2023 के कंडिका (7) पर

Date of Opening Of Technical Bid- 27.02.2023 के स्थान पर

24.02.2023 12:30 अपराहन पढ़ा जाय। शेष सभी शर्ते यथावत रहेगा।

एतद द्वारा सुचित किया जाता है कि पथ प्रमण्डल. गमला अंतर्गत

Further details can be seen on website https://jharkhand

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE Unit no 307 to 310 3rd floor, kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune-411005

Case No: OA/1622/2020

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

PR 287329 Road (22-23) D

Exh. No: 611 BANK OF INDIA

Sd/-

Executive Engineer

R.C.D. Road Division Gumla

VS VIKAS DIVEKAR

1) VIKAS DIVEKAR /W/S/O-NARYAN

tenders.gov.in

PR 289534 Road(22-23)#D

AT POST IRRIGATION COLONY, BHARNE NAKA, TAL KHED RATNAGIRI, MAHARASHTRA-415709

AT PO. SUKIVALI, TAL KHED

RATNAGIRI MAHARASHTRA-415709

(2) MRS. VANSHIKA VIKAS DIVEKAR

AT POST IRRIGATION COLONY BHARNE NAKA

TAL. KHED. RATNAGIRI MAHARASHTRA-415109

WHEREAS, OA/1622/2020 was listed before Han'ble Presiding Officer/Registrar or 20/12/2022

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons / notice on the sai Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debt of Rs 2597511/- (application along with copies of documents etc annexed)

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants ar directed an under :-(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayer

or should not be granted (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and asse

pecified by the serial number 3A of the original application;

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such oth assets and properties disclosed under serial number 3A of the original application

ending hearing and disposal of the application for attachment of properties. iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordina

ourse of his Business any of the assets over which security interest is created and or other assets and properties specified or disclosed under serial mumber 3A of th riginal application without the prior approval of the Tribunal;

v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secure assets or other assets and properties in the ordinary course of business and depos such sale proceeds in the account maintained with the bank or financial institution

olding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 15/02/2023 at 10:30 A.M. failing which he application shall be heard and decided in your abser

siven under my hand and the seal of this Tribunal on this date: 31/01/2023.

Seal of the Tribuna

REGISTRAR DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE

(Rs. in Lakhs except per share data)

Form No. 3 [See Regulation - 15 (1)(a)] / 16(3)

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE

Unit no 307 to 310 3rd floor, kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune-411005 Case No: OA/925/2019

ns under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) f rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

> BANK OF INDIA VS

VIVEK SURVE

o, I) MR. GAURAV KAMLAKAR BHOI FLAT NO.206, PRATHMESH APARTMENT, OPP ST STAND, RATNAGIRI MAHARASHTRA-415612

SUMMONS WHEREAS, OA/925/2019 was listed before Han'ble Presiding Officer/Registrar or

VHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons / notice on the sa pplication under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of deb f Rs 9325612/- (application along with copies of documents etc annexed).

accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants at lirected an under :-(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayer should not be granted,

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and asset specified by the serial number 3A of the original application.

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such oth assets and properties disclosed under serial number 3A of the original applicatio ending hearing and disposal of the application for attachment of properties

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinal course of his Business any of the assets over which security interest is created an r other assets and properties specified or disclosed under serial mumber 3A of the ginal application without the prior approval of the Tribunal;

v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secure sets or other assets and properties in the ordinary course of business and depos uch sale proceeds in the account maintained with the bank or financial institut olding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the pplicant and to appear before Registrar on 17/04/2023 at 10:30 A.M. failing which he application shall be heard and decided in your absence.

iven under my hand and the seal of this Tribunal on this date: 30/11/2022.



Signature of the Officer Authorised to issue summe REGISTRAR
DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE

The Phoenix Mills Limited

Registered Office :- 462, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Tel: (022) 24964307/ 08/ 09 E-mail: investorrelations@phoenixmills.com Website: www.thephoenixmills.com CIN - L17100MH1905PLC000200

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS **ENDED DECEMBER 31, 2022**

			•	
SI. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2022	Nine Months Ended December 31, 2022	Quarter Ended December 31, 2021
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	68,384.58	1,90,930.96	42,500.79
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	27,568.45	77,191.28	13,780.91
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27,568.45	1,32,866.85	13,780.91
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	21,239.96	1,17,930.88	10,225.95
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	21,089.08	1,17,875.15	11,264.07
6	Equity Share Capital (Face Value of the share - Rs. 2/- each)	3,571.44	3,571.44	3,443.16
7	Equity Share Suspense Account (refer Note No. 3)	-	-	125.40
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_	-	-
9	Earnings per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -			
	Basic:	9.87	60.53	5.55
			I	

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS **ENDED DECEMBER 31,2022**

				(Rs. in Lakhs)
SI.	Particulars	Quarter Ended December 31, 2022	Nine Months Ended December 31, 2022	Quarter Ended December 31, 2021
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Turnover	12,387.77	35,397.68	8,585.77
2	Profit before tax	6,871.05	22,182.12	7,318.87
3	Profit after tax	5,433.17	18,924.69	6,233.47

The above Financial Results of the Company for the guarter / nine months ended 31st December, 2022 have been reviewed and nded by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 07th February, 2023

During the nine month ended 31st December, 2022 the company has allotted 45,000 equity shares under ESOP scheme 2007 and 19,730 equity shares under ESOP scheme 2018 at an exercise price of Rs. 333.90/- and Rs. 726.39/- per equity share respectively

The Scheme of Amalgamation ("Scheme") under section 230 to 232 of the Companies Act, 2013 for merger of the company's Subsidiary, Phoenix Hospitality Company Private Limited ("PHCPL"), with the Company, from the Appointed Date of 1st April 2019, has been approved by the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT") vide their Order dated 21st December, 2021, which has become effective on 11th January, 2022. The effect of the said merger had, accordingly, been accounted for in the quarter ended 31st December

The shares to be issued to the shareholders of the transferor company pursuant to the said Scheme were shown under Equity share suspense account for the quarter ended 30th June 2021 and accordingly were considered while calculating earnings per share (EPS) for that quarter as per Indian Accounting Standard (Ind AS 33 "Earning per Share"). The said shares were allotted during the quarter ended 31st

The figures of the previous periods have been adjusted to give the effect of the Scheme from its appointed date i.e. from 1st April, 2019. Based on the results & the financial information regularly reviewed by chief operating decision maker for making decisions about the resource allocation & performance assessment, the group has on consolidated basis identified two reportable segments viz Property & related services and Hospitality services as per Ind AS 108. The Segment information is as per Annexure "A".

On 31st March 2022. The Phoenix Mills Limited ('the Company') was holding 50% equity stake in Classic Mall Development Company imited ("CMDCL") and the balance 50% of equity stake were held by Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). On 5th May, 2022 the Company has acquired balance 50% equity stake in CMDCL from Crest Ventures Limited and Escort Developers Private Limited (3.65%). Accordingly, from the said date CMDCL has become wholly owned subsidiary

of the Company. As per the requirement of IND AS 103, the Company has remeasured its previously held equity stake in Associate at fair value on 5th May, 2022 resulting into net gain of Rs. 55,675.57 lakhs (net of share in profits already recognised earlier) which is disclosed as

exceptional item.

Previous reporting period figures have been regrouped & rearranged wherever necessary to make them comparable with current period. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and <a href="https and the Company at $\underline{www.thephoenixmills.com \backslash investors}.$

Sd/-

Shishir Shrivastava Managing Director DIN: 01266095

Public at large are hereby informed that Late Shri Pyarasingh Gill died

Date: 05.02.2023

Bhandup (West), Mumbai - 400 078, E-mail: erram1950@gmail.com

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

Mulund Camp Branch,

Sd/

Tel: 022-25912143 Email: cb0154@canarabank.com DEMAND NOTICE [SECTION 13(2)] TO BORROWER/ GUARANTOR/ MORTGAGOR

Ref: HL-160000327148 Rs 1800000/-Date: 16.01.2023 Daniel David Koonammav, S/o David Koonammav

A 1/6(106), First Floor, Triveni Co Op Hsg Soc Ltd, Lassi Compound, Nea Metro Mall, Kalyan Sheel Phata Road, Netivali Naka, Kalyan East-421306 Daniel David Koonammav, S/o David Koonammav

Flat No 27 "a Wing" 4th Floor,radhe Krishna Hights Being At Dahivali Tarfe Need, Taluka Karjat District Raigad Pin-410201 Via Email: Danielkdavid11@gmail.com
Daniel David Koonammav, S/o David Koonammav

Koonnammav House, Kalumtemkara, Irinjalakhuda, Post Thrissur District. Kerla-Pin 680683 Via Email: danielkdavid11@gmail.com

Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002. The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, N S ROAD, MULUND WEST, MUMBAI branch (hereinafter referred to as "the securitization"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:

Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitization &

That Sri/smt/m/s Daniel David Koonammay S/o David Koonammay. A 1/6 (106), First Floor, Triveni Co Op Hsg Soc Ltd, Lassi Compound, Near Metro Mall, Kalyan Sheel Phata Road, Netivali Naka, Kalyan East- 421306 (hereinafter Referred To As "the Borrower") Has availed credit facility / facilities stated in the Schedule A hereunder and has entered into the security agreement/s in favour of the secured creditor. While availing the said financia assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements. That Sri/Smt/M/s.(hereinafter referred to as "the Guarantor") has guarantee the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the Borrower for credit facilities up to the limit of Rs_1800000/- (Rupees Eighteen lakh only) with

You (The person mentioned in schedule B) are also entered in to agreer against the secured assets which are detailed in Schedule B hereunder However, from_15/04/2022 (month/year), the operation and conduct of the said financial assistance / credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the Borrower towards the secured creditor as on date, amounts to Rs_1840154/-(Rupees Eighteen lakh forty thousand one hundred fifty four only), the details of which together with future interest rate are stated in Schedule C hereunde. It is further stated that the Borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facility/ies having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt/ installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non Performing Asset (NPA) as on 13/01/2023 (mention date) in accordance with the directives/

guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.
The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice. Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest at the rate of 9.65 % per annum together with all costs, charges expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaker

by the secured creditor in recovering its dues.
Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs 1840154/- (Rupees Eighteen lakh forty thousand one hundred fifty four only) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:

13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely;

(a) Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including

the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the (b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured as Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrowel

is held as security for the debt; Provided further that where the management of whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt

and under other applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets. You are also put on notice that in terms of section 13(13) the Borrower Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/ restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper

waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured credit under the Act and/or any other law in force.

This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness In case of Non- compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking you Yours faithfully,

Authorised Officer

[Details of security assets3]

accounts of such realization / income

1. If there is more than one Borrower, all names to be mentioned

2. Strike off, if not applicable. If there is more than one Guarantor, all names to be mentioned. 3. Both Prime and Collateral securities are to be mentioned. Under movable assets, please mention all the hypothecated properties such as Plant & Machinery, stocks, book debts, receivables etc. Further full particulars of the security to be provided. In case of immovable properties, the details

such as the extent, survey number, extent, exact location, Boundaries etc to (*The above points are for internal consumption only and to be removed while issuing the Notice)

SCHEDULE -A [Details of the Credit facility/ies availed by the Borrower]

Loan No Nature of Date of Amount Loan/Limit Sanction 1. | 160000327148 11/11/2021 | Rs.1800000/-Home Loan SCHEDULE -B

SI No	Movable	Name of Title holder
1.		
	Immovable	
	Flat no 27 "A Wing" 4th Floor, Radhe Krishna hights Being at Dahivali Tarfe need, taluka Karjat District Koonammav Raigad Pin-410201	

[Details of liability as on date] SCHEDULE -C

SI No	Loan No	Nature of Loan/Limit	Liability with Interest as on Date	Rate of Interest
1.	160000327148	Home Loan	Rs. 1840154/-	9.65%
	·	·	·	



Place: Kolkata



the MCA Circulars and the SEBI Circulars.

evoting@nsdl.co.in.

For PCBL Limited Kaushik Mukheriee Company Secretary





Date: February 07, 2023

Place: Mumbai







वकील जितेंद्र मिश्रा श्री. एम. ए. एम. जे. शेखा जेटी. दिवाणी न्यायाधिश यांच्या न्यायालयामध्ये कनिष्ठ विभाग वसई

एस. सी. एस. क्र. ०९/२०१९ एक्झि. क्र. ' पुढील तारीखा : १५.०२.२०२३

स्टेट बँक ऑफ इंडिया . वादी श्री. शैलेश सरेश पाठरकर . प्रतिवादी

श्री. शैलेश सुरेश पाठरकर पत्ता : एस/४, कावेरी अपार्टमेंट, अंबाडी रोड, दिवामान, वसई पश्चिम, पिन ४०१ २०२. ज्याअर्थी, वादींनी एससीएस क्र. ०९/२०१९ जेटी. दिवाणी न्यायाधिश, किनष्ठ विभाग वसई, जिल्हा

गलघर राज्य महाराष्ट्र यांच्या न्यायालयामध्ये दाखाल

केली होती. व ज्याअर्थी, घोषित करण्यात येते की, याचिकाकर्ते यांनी सदर जाहीर सचना प्रतिवादी यांना प्रसिद्ध केली होती व प्रतिवादी यांना मिळालेली नाही. प्रतिवादी यांनी व्यक्तीश वा त्यांचे काऊत्मेल यांच्या मार्फत सदर याचिका त्यांच्या लेखी उत्तरासह सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून ३० दिवसांच्या आत सुचित करावे संबंधित यांनी नोंद घ्यावी की, सदर लेखी उत्तर वादींच्या सुनावणीच्या नंतर याचिका जारी करून न्यायालयाच्य . सदर प्रभार अंतर्गत वरील निर्देशित विहित वेळेच्या आत त्यांनी उत्तर दाखाल करावे. सुनावणीकरिता पुढील तारीखा दि. १५ फेब्रुवारी, २०२३ रोजी स. ११.०० वा निश्चित केली आहे.

माझी सही व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दि २४ जानेवारी, २०२३ रोजी जारी. आदेश अंतर्गत



सहा. अधीक्षक दिवाणी न्यायालय जे. डी. वसई



कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रे कुली कॉम्प्लेक्स, बांद्रे (पू), मुंबई – ४०० ०५१, महाराष्ट् **कॉपरिट कार्यालय:** अदमास प्लाझा, ४था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलिब्हरी व्हिलेज, कुंची कुर्वे नगर, कलिना, सांताकुझ (पू), मुंबई

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे अनुच्छेद १३ (२) सहवाचः सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ (१). अधोहस्ताक्षरित हे सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर कायदा) अंतर्गत **कोटक महिंद्र बँक लि. (केएमबीएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर कायदाचे अनुच्छेद १३(१२) सहवाचन सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील निर्देशित कर्जदारांना (सदर कर्जदार) त्यांनाही जारी संबंधित मागणी सूचनेत निर्देशित रकमेचे सदर कर्जदारांद्वारे केलेला करार सहवाचन अन्य दस्तावेज/लिखित बाबी यानुसार **केएमबीएल** सदर मागणी सूचनेमध्ये विवरणीत तपशिलानुसार खालील निर्देशित तारखेपासून प्रदानाच्या व/वा वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज रकमेसहित ६० दिवसात पनःप्रदान करण्याचे निर्देश देणारी मागणी सचना सदर कायद्याचे अनच्छेद १३ (१२) अंतर्गत जारी केली आहे. कर्जाच्या थिकत पुन:प्रदानासाठी प्रतिभूती म्हणून सदर कर्जदाराद्वारे **केएमबीएल**कडे खालीलप्रमाणे संपत्ती गहाण ठेवण्यात आली आहे

अनु. क्र.	कर्ज खाते क्र./ कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचना तारीख आणि रक्कम आणि एनपीए तारीख	तारण मत्ता (स्थावर मिळकत) चे वर्णन
१	कर्ज खाते क्र. १९११३८४१५९ आणि एलएपी१७६८०८११	मागणी सूचना दिनांक :	माजेवाडी, ठाणे (प) -
	१. मे. ओमकार लेबल्स	३०.०१.२०२३	३६२ ०११, महाराष्ट्र येथील
	द्वारे त्यांचे प्रोप. सौ. जयश्री सतीश पवार (कर्जदार/गहाणदार)	आणि	फ्लॅट क्र. सी-१६०६,
	२. श्री. प्रशांत सतीश पवार (सह-कर्जदार)	दिनांक २५.०१.२०२३ रोजीनुसार	मोजमापित अंदाजे ८१.६३
	३. सौ. जयश्री सतीश पवार (सह-कर्जदार)	रु. ३२,८४,९३७.१४	चौ. मी. बिल्ट अप क्षेत्र,
	ज्यांचा पत्ता येथे (अनु. क्र. १ ते ३ करिता समान पत्ता) : माजेवाडी, ठाणे	(रु. बत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार	१६व्या मजल्यावर, विंग सी,
	(पश्चिम) - ३६२ ०११, महा येथे गाळा क्र. १२, कल्पतरू सोसायटी, केणी नगर,	नऊश सदतीस आणि चौदा पैसे	रॉयल अशी ज्ञात इमारत,
	ॲग्रीकल्चर ऑफिसजवळ, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे-४०० ६०४. येथे सुद्धा :	मात्र) आणि	निळकंठ पाम्स को-
	फ्लॅट क्र. सी-१६०६, सी विंग, निळकंठ पाम्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी	एनपीए दिनांक : ०५.०७.२०२२	ऑपरेटिव्ह हाऊसिंग
	लि. अशी ज्ञात रॉयल सोसायटी अशी ज्ञात इमारत,		सोसायटी लि. अशी ज्ञात
			सोसायटी.

सदर कर्जदार, हमीदार, गहाणवटदार व सह-कर्जदारांकडून वरीलप्रमाणे **केएमबीएल** यांना प्रदान करण्यात कस्र झाल्यास **केएमबीएल** हे कायद्याचे अनुच्छेद १३(४) व लागू नियमांतर्गत वरील निर्देशित प्रतिभृत संपत्तीविरोधात कारवाया सुरू करतील ज्याचा खर्च व जबाबदारी ही सदर कर्जदारांची असेल. सदर कायद्याअंतर्गत सदर कर्जदारांना **केएमबीएल** यांच्या लिखित पूर्वसंमतीविना वरील संपत्तीची विक्री, भाडेकरार वा अन्य स्वरूपात हस्तांतरण करण्यास मनाई असेल सदर कायदा वा त्याअंतर्गत स्थापित नियमांचा कोणीही व्यक्तीने भंग केल्यास वा भंग करण्यास प्रोत्साहन दिल्यास कायद्यांतर्गत त्यांना कैद व/वा दंड होऊ शकतो

कोटक महिंदा बँक लिमिटेडसाठी

GP Petroleums

GP Petroleums Limited



Registered Office: 804, Ackruti Star, 8th Floor, MIDC Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai-400093 Website:www.gppetroleums.co.in Email:cs.gppl@gpglobal.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER,

	(INR In Lakhs)						
		Quarter	Quarter	Quarter	Nine Months	Nine Months	Year
SI.	Particulars	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
No.		31st Dec,	30th Sept.,	31st Dec.,	31st Dec.,	31st Dec.,	31st March
		2022	2022	2021	2022	2021	2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	18,407.98	20,426.29	23,287.27	60,847.92	53,493.96	71,754.18
2	Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	515.29	885.67	1,146.30	2,938.85	1,412.41	2,636.33
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	515.29	885.67	1,146.30	2,938.85	1,412.41	2,636.33
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	378.38	601.62	850.29	2,122.79	1,042.83	1,893.68
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	374.62	610.61	851.16	2,111.52	1,045.46	1,827.67
6	Equity Share Capital	2,549.22	2,549.22	2,549.22	2,549.22	2,549.22	2,549.22
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						22,586.48
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised for quarters and nine months ended)						
	Basic:	0.74	1.18	1.67	4.16	2.05	3.71
	Diluted:	0.74	1.18	1.67	4.16	2.05	3.71

- The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022 are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's websites
- www.gppetroleums.co.in.
 2 Press Release for Q3 and Nine months ended FY 23 is available on stock exchange websites www.bseindia.com and www.nesindia.com and also on Company's websites
- www.gppetroleums.co.in.

 The above unaudited Quarterly and Nine months Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held of
- The unaudited Quarterly and Nine Months Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Figures for the previous year/quarter have been regrouped/re-arranged wherever necessary.

By order of the Board of Director

Date: 07th February, 2023

Sd/-Ayush Goel



The Phoenix Mills Limited

Registered Office :- 462, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013

Tel: (022) 24964307/ 08/ 09 E-mail: investorrelations@phoenixmills.com Website: www.thephoenixmills.com

ENDED DECEMBER 31, 2022

CIN - L17100MH1905PLC000200 EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS

	(Rs. in Lakhs except per share data)						
SI. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2022	Nine Months Ended December 31, 2022	Quarter Ended December 31, 2021			
140.		Unaudited	Unaudited	Unaudited			
1	Total Income from Operations	68,384.58	1,90,930.96	42,500.79			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	27,568.45	77,191.28	13,780.91			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27,568.45	1,32,866.85	13,780.91			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	21,239.96	1,17,930.88	10,225.95			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for	04 000 00	1 17 075 15	11 001 07			

the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 21.089.08 1.17.875.15 11.264.07 Equity Share Capital (Face Value of the share - Rs. 2/- each) 3,571.44 3,443.16 Equity Share Suspense Account (refer Note No. 3) 125.40 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Earnings per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) Basic 60.53 5.55 9.86 60 49 5 54

II EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS

				(Rs. in Lakhs)			
SI. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2022	Nine Months Ended December 31, 2022	Quarter Ended December 31, 2021			
		Unaudited	Unaudited	Unaudited			
1	Turnover	12,387.77	35,397.68	8,585.77			
2	Profit before tax	6,871.05	22,182.12	7,318.87			
١ ,	Des Charles and Land	F 400 47	10.004.00	0.000.47			

Place: Mumbai

- The above Financial Results of the Company for the quarter / nine months ended 31st December, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 07th February, 2023.
- During the nine month ended 31st December, 2022 the company has allotted 45,000 equity shares under ESOP scheme 2007 and 19,730 equity shares under ESOP scheme 2018 at an exercise price of Rs. 333.90/- and Rs. 726.39/- per equity share respectively. The Scheme of Amalgamation ("Scheme") under section 230 to 232 of the Companies Act, 2013 for merger of the company's Subsidiary. Phoenix Hospitality Company Private Limited ("PHCPL"), with the Company, from the Appointed Date of 1st April 2019, has been approved by the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT") vide their Order dated 21st December, 2021, which has become
 - ctive on 11th January, 2022. The effect of the said merger had, accordingly, been accounted for in the quarter ended 31st December The shares to be issued to the shareholders of the transferor company pursuant to the said Scheme were shown under Equity share suspense account for the quarter ended 30th June 2021 and accordingly were considered while calculating earnings per share (EPS) for that quarter as per Indian Accounting Standard (Ind AS 33 "Earning per Share"). The said shares were allotted during the quarter ended 31st
- The figures of the previous periods have been adjusted to give the effect of the Scheme from its appointed date i.e. from 1st April, 2019. Based on the results & the financial information regularly reviewed by chief operating decision maker for making decisions about the
- resource allocation & performance assessment, the group has on consolidated basis identified two reportable segments viz Property & related services and Hospitality services as per Ind AS 108. The Segment information is as per Annexure "A". On 31st March 2022, The Phoenix Mills Limited ('the Company') was holding 50% equity stake in Classic Mall Development Company Limited ("CMDCL") and the balance 50% of equity stake were held by Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). On 5th May, 2022 the Company has acquired balance 50% equity stake in CMDCL from Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). Accordingly, from the said date CMDCL has become wholly owned subsidiary
 - As per the requirement of IND AS 103, the Company has remeasured its previously held equity stake in Associate at fair value on 5th May, 2022 resulting into net gain of Rs. 55,675.57 lakhs (net of share in profits already recognised earlier) which is disclosed as
- Previous reporting period figures have been regrouped & rearranged wherever necessary to make them comparable with current period. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.bseindia.com and www.nseindia.com and www.nseindia.com and www.bseindia.com and <a href="www.b and the Company at www.thephoenixmills.com\investors.

For The Phoenix Mills Limited Shishir Shrivastava DIN: 01266095

■ JENBURKT सुचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, आमचे

जेनबर्क्ट फार्मास्युटिकल्स लि.

नोंदणी. कार्यालय : निर्मला अपार्टमेंटस्, ९३, जे. पी. रोड, अंधेरी (प), मुंबई -४०००५८

सीआयएन: एल२४२३०एमएच१९८५पीएलसी०३६५४१ 🛨 फोन : ६६९४३१२१ 🛨 फॅक्स : ६६९४३१२७ 🛨 ईमेल : investor@jenburkt.con ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिनेकरिता

अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखात इपीएस वगळ्न)

अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	तारखेपर्यंत वर्ष
क्र.	तपशील	३१.१२.२२	३१.१२.२१	३१.१२.२२
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	३६०२.९५	३४२८.७१	१०५४१.७६
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि	७७५.७०	७६८.४८	२४७८.८९
	अनन्यसाधारण बाबीपूर्व)			
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक	७७५.५०	७६८.४८	२४७८.८९
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)			
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक	५४३.३८	६२२.७१	१८२५.३२
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)			
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता	५९०.६६	६०९.१०	१८७४.९०
	नफा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न			
	(करपश्चात) समाविष्ट)			
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/-	४५६.५७	४५८.९४	४५६.५७
	प्रत्येकी)*			
૭.	राखीव आणि आधिक्य (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	-	_
८.	प्रती समभाग प्राप्ती (इ.पी.एस.) (दर्शनी मूल्य रु.१०/-	११.८४	१३.५७	३९.७७
	प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) (मूलभूत			
l l	आणि सौम्यिकृत)#			

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिनेकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिनेकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jenburkt.com वर उपलब्ध आहे
- * कंपनीने स्टॉक एक्सचेंज प्रक्रिया मार्फत १३.१२.२०२२ पासून तिच्या समभागाच्या फेरखरेदी सुरू केला आहे. सदर फेरखरीदीच्या प्रक्रिया सध्या सुरू आहे.
- # ईपीएस इंड एएस ३३ नुसार शेअर्स ची संख्येच्या भारित सरासरीच्या तत्वावर हिशोब केला आहे.
- मागील कालावधीची आंकडेवारी ही चालू कालावधीच्या आंकडेवारीशी तुलनात्मक बनण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठीत/पुनर्रचित

संचालक मंडळाच्या आदेशाने जेनबर्क्ट फार्मास्युटिकल्स लि. करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०७/०२/२०२३

Vaishno Milk

Milk and Milk Products

Vijayshree Mahila Sanstha

(आशिष यु. भुता) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय मंत्रालक

श्री विजयेंद्र कांबळे आणि परिवारातर्फे संचलित 'व्हि.के. पॉझिटिव्ह ग्रूप' मध्ये आपले स्वागत आहे. आमच्या बरोबर या, सहभागी व्हा आणि यशस्वी व्हा!

डिलर, डिस्ट्रिब्युटर, शेअर होल्डर, डायरेक्टर, गुंतवणुकदार, एजंट, ऑथोराइज मॅंडेट होऊन आर्थिक विकास करा. सर्व पदे समान गुंतवणूक आणि समान नफा या तत्त्वावर आहेत. नोकरदार वर्गासाठी शिका आणि प्रगती करा, या तत्त्वावर नोकरी उपलब्ध आहेत.

व्हि. के. पॉझिटिव्ह ग्रुपच्या फर्म, ट्रस्ट, कंपनी यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

Bharni Agrotech DOI: 29/09/2014. PAN: AAABB2368I Organic Fertilizers Bio Fertilizers Drip

जाहीर सूचना

अशील हे खालील लिखीत अनसचीमध्ये अधिक

विवरणीत (सदर मालमत्ता) खारेदी करण्याकरित

बोलणी करत आहेत. आम्ही श्रीम, सनिता हरी

सचदेव (मालक) यांच्या सदर मालमत्तेचा विशेष

अनडिस्टर्ब्ड व अनफेटर्ड ताबा घेतला असन मालव

यांच्या दाव्यांची हक्कांची पडताळणी करत आहोत

जर कोणाही व्यक्तीस सदर मालमत्ता वा कोणत्याही

भागाच्या संबंधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार,

हितसंबंध असल्यास तसेच वारसा, विक्री, गहाण

प्रभार, भाडेकरार, उप-भाडेकरार, जप्ती.

हस्तांतरण, वहिवाट, उप-वहिवाट, देणगी, न्यास,

ताबा, धारणाधिकार, भेट, सुविधाधिकार,

अदलाबदल, परवाना, देखभाल, खाटला, कर्ज

अग्रिम, देणगी, आदेश, कोणत्याही न्यायालयाद्वारे

जारी आदेश वा हुकूम वा महसूल वा वैधानिक

प्राधिकरण, जप्ती, सेटलमेंट वा अन्य काही

असल्यास त्यांनी यादारे सदर लेखी स्वरूपात मळ

दस्तावेजांसह अधोहस्ताक्षरित यांना खालील

निर्देशित पत्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी

तारखोपासून १४ (चौंदा) दिवसांच्या आत आम्हाला सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा

सदर व्यक्तींचे दावे/आक्षेप, हितसंबंध वा मागण्या

काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील

परित्यागीत. गहित धरले जाणार नाहीत व आमचे

अशील हे मालक यांचे एकमेव मालकीहक तसेच

कायदेशीर वारस आहेत व आमचे अशील

कोणत्याही पुढील संदर्भाविना व्यवहार प्रक्रिया पूर्ण

वरील संदर्भित अनुसूची (सदर मालमत्ता):

. कंबाला हिल विभागाच्या जमिन धारक कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ११/७३८ वरील बांधकामित प्रभू कुंज म्हणून ज्ञात बिल्डींगमधील ४ थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०४ मोजमापित अंदाजे ९४५ चौ. फूट

(चटई) समतुल्य ११६३ चौ. फूट (बिल्ट अप) च्या

संबंधातील अपारटेंनेंट हक्क यांच्यासह शेअर म्माणपत्र क्र. २२ दि. २२.०५.१९६३ अंतर्गत प्रभृ

कुंज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

(सोसायटी) यांच्याद्वारे जारी रु. ५०/- प्रत्येकी

एकत्रित रु. २५०/- धारक विभिन्न क्र. १०६ ते

११० (दोन्ही समाविष्ट) जारी दर्शनी मल्यांचे पाच

ए-१०६, १ ला मजला, विश्वकर्मा नगर, फेज १

बिल्डींग क्र. ५ सीएचएसएल, बँक ऑफ इंडियाच्य

वर, अंबाडी रोड, वसई पश्चिम - ४०१ २०२

शेअर्स.

दि. ८ फेब्रुवारी, २०२३

मनिष एन, राजानी व्यवस्थापकीय भागीदारी

वासमम लीगल

महाराष्ट्र भारत

Vedantji Royal Estate DOI: 23/03/2018, PAN: AADAV5821E Property Management Development in Real estate

Vedika Information Technology Solutions DOI: 23/03/2018. PAN: AAABV2202P

Adamo Reborn DOI: 23/03/2018, PAN: AAABA4899B Bullion & Diamonds Supplier for India

K Store DOI: 23/03/2018. PAN: AAABK3144R Clothing And Textiles Counts Automobile Manufacturing Co. DOI: 23/03/2018, PAN: AAABC1858J

Export Oriented CKD Manufacturing of Vehicles Vijayendra Enterprises DOI: 23/03/2018, PAN: AAABV2204M Precious Metal Importer And Registered

trader In Commodity Exchange Vaibhavi Solutions

DOI: 23/03/2018. PAN: AAABV2167R Electrical & Electronics Home Appliances Service Center Provider

Public Data Networks DOI: 02/04/2020, PAN: AAABP4865A Saleable Data Network Marketing DOI: 10/10/2018, PAN: AAABV3447Q DOI: 01/01/2019, PAN: AAEAV9580B Support for Women-Self Developmen Smart Money Work DOI: 02/04/2019, PAN: ABEASB076Q Vismava Publication India Chartered accountant and Lawyer Firm

Minerva Project Consultant DOI: 02/04/2019, PAN: AAABM5465F Project Management,FDI,Projects Func Speciality Redevelopers Associates DOI: 04/04/2019, PAN: AEAFS2368K Redevelopment of diapilated building.CHS **Sun Secure Trading Company** DOI: 04/04/2019, PAN: AABBS7819L

Import Export &Trading of goods & commodity Dagdusheth Saraf DOI: 07/05/2019, PAN: AAABD3125H Jewelry Manufacturing & Selling on EMI Kuber Business Center DOI: 07/05/2019, PAN: AAABK3946K

Infrastructure for Business **VK Associates Trust** DOI: 05/09/2019, PAN: AADTV1278J Private Trust & trust Activity as per deed

DOI: 02/04/2020, PAN: AAABA8034C Ayurvedic Products Mfg. Distribution

Counts Corporation Housing Finance DOI: 02/04/2021, PAN: AAABC2620E Housing Finance Service Providers DOI: 11/06/2021, PAN: AAABV3737D Publication House, Print & Digital Media Vijayrath Udhyog Sanstha DOI: 11/08/2021, PAN: AAABV3738N Support for new Business Sr. Vijavendra Kamble Industrial and Infrastructure (OPC), Pvt. Ltd. DOI: 27/02/2022, PAN: ABJCS0716J Infrastructures of Business Bullion Brothers Merchant Trading P. Ltd. DOI: 22/08/2022, PAN: AALCB0095N Merchant Trading Company Vaibhavi Solutions Pvt. Ltd. DOI: 27/10/2022. PAN: AAJCV0498F

Electrical and Electronics Home Appliances Service Center Provider First Bullion Precious Metals DOI: 14/03/2022, PAN: AAIFF3231A Bullion Trading Supply to Jewelry Industry DOI: 10/10/2022, PAN: ABJCS5446B Medical Infrastructure Services

Sr. Vijayendra Kamble Global Confederation DOI: 31/08/2022, PAN: ABJCS3019E Education Asso. & Membership of Professional VK Sons Core Capital Investments P. Ltd. DOI: 11/12/2022, PAN: AAJCV1293Q Share Holding Company Sr. Vijayendra Kamble Logistics LLP DOI: 03/10/2022, PAN: AEVFS1750A Air line, Road lines, Sea lines Transporta VK Diamond And Gold Nidhi Ltd. Appl: 13/09/2022, Proposed Fund raising, Fund Support for precious Metals & Stones Associates CAMC Garage LLP DOI: 07/12/2022, PAN: AASFC2341Q Commercial Vehicle manufacturing & Body Building Massa Frater Merchant Trading LĹP DOI: 11/10/2022, PAN: ABVFM2723N International Merchant Trading Company KVijayendra Airlines Pvt. Ltď DOI: 09/01/2023, PAN: AAKCK0219J Non Schedule Passenger & Commercial Airlines Dedwen High Yield & Private Placements Program LLP Proposed, SRN: M27337734 Fund Trading, Land Trading, Fund Management Sr. Vijayendra Kamble Hospitals P. Ltd. Kvijayendra Tax Planning & Legal Advisory LLP DOI: 11/26/2022, In Process International Legal & Tax Consultancy

भारतामध्ये ३० पेक्षा अधिक नोंदणीकृत व्यावसायिक संस्था व आंतरराष्ट्रीय सहा पेक्षा जास्त देशांमध्ये अस्तित्व (दबई) युनायटेड अरब एमरीट, हाँगकाँग, (लंडन) युनायटेड किंगडम, (डेलावरे स्टेट) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, (नैरोबी) केनया, सियारा लिओन, घाना, नायजेरिया. वरील संबंधित क्षेत्रामधील लोकांनी संपर्क साधून या संधीचा फायदा घ्यावा.

अधिक माहितीसाठी संपर्क:

विजयेंद्र कांबळे : ९८३३८ ६१५७८, विभावरी कांबळे : ९८१९२ ०१६६५, विनम्रता कांबळे : ९९६९५ ७३००१

विजयश्री कांबळे: ९९२०१ ८५७३७,



CIN L67120MH2005PLC155188

(Formerly known as Bombay Stock Exchange Limited) Registered office: Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai 400001

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022

S.	Particulars		Standalone			Consolidated				
No.		Quarter ended	Nine months ended	Quarter ended	Quarter ended	Nine months ended	Quarter ended			
		December 31, 2022	December 31, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2022	December 31, 2021			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited			
	Continuing Operation									
1	Total Income	18,670	54,950	18,069	24,493	68,245	21,861			
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional	4,810	15,446	6,226	5,655	13,499	6,603			
	and/or Extraordinary items and share of net profits									
	of investments accounted for using equity method)									
3	Net Profit for the period before Tax (after	4,810	15,446	6,226	7,065	17,505	8,293			
	Exceptional and/or Extraordinary items and share of									
	net profits of investments accounted for using									
	equity method)									
4	Net Profit for the period after tax (after Exceptional	3,083	10,839	4,138	4,763	11,704	5,858			
	and/or Extraordinary items and share of net profits									
	of investments accounted for using equity method)									
	Discontinued Operation									
5	Profit from discontinued operation	-	-	-	-	-	-			
6	Net Profit from total operation for the period after	3,083	10,839	4,138	4,763	11,704	5,858			
	tax (after Exceptional and/or Extraordinary items)									
	(a) Attributable to the shareholders of the Company	3,083	10,839	4,138	5,164	12,949	6,129			
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	-	(401)	(1,245)	(271)			
7	Total Comprehensive Income for the period	3,081	10,915	4,173	5,143	13,918	5,886			
	[Comprising Profit for the period (after tax) and									
	Other Comprehensive Income (after tax)]									
	(a) Attributable to the shareholders of the Company	3,081	10,915	4,173	5,398	14,335	6,161			
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	-	(255)	(417)	(275)			
8	Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	2,709	2,709	900	2,709	2,709	900			
9	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 2/- each)									
	(not annualized) (in ₹)									
	Continuing Operations									
	(a) Before Exceptional Items	2.24	7.00	2.04	2.76	0.40	4.46			
	- Basic :	2.24	7.89	3.01	3.76	9.42	4.46			
	- Diluted :	2.24	7.89	3.01	3.76	9.42	4.46			
	(b) After Exceptional Items	2.24	7.00	2.01	2.70	0.43	4.46			
	- Basic : - Diluted :	2.24 2.24	7.89 7.89	3.01 3.01	3.76 3.76	9.42 9.42	4.46 4.46			
	- Diluted : Total Operations	2.24	7.89	5.01	3./6	9.42	4.46			
	(c) After Exceptional Items									
	- Basic :	2.24	7.89	3.01	3.76	9.42	4.46			
	- Diluted :	2.24	7.89	3.01	3.76	9.42	4.46			
Note:	enacea.	2.27	,.05	5.51	3.70	5.72	7.70			

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended on December 31, 2022. The full format of financial results for the quarter and nine months ended on December 31, 2022 are available on the Company's website at www.bseindia.com and at he website www.nseindia.com of National Stock Exchange of India Limited.

> For and on behalf of Board of Directors of **BSE LIMITED Sundararaman Ramamurthy**

Managing Director & CEO

Place : Mumbai Date: February 07, 2023